

प्रति,

सन्माननीय सभासद बंधू- भगिनीनो,

मनोरमा को-ऑप बँक लि., सोलापूर या आपल्या बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आगमन प्रसंगी संचालक मंडळाच्यावतीने आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे.

सोलापूर, पुणे, उस्मानाबाद व सांगली जिल्हा हे बँकेचे कार्यक्षेत्र असून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा बँक २९ वर्षे पूर्ण करून ३० व्या वर्षात पदार्पण करित आहे. बँकेच्या कामकाजाला ९ मे १९९७ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेत रुजू झाली. मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.स.रा.मोरे (दाजी) यांच्या सेवाभावी व अमूल्य मार्गदर्शनाखाली मागील २९ वर्षे परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतो. बँकेने ठेवी व कर्ज वाटप आदी आर्थिक व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा व कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आपणापुढे ठेवताना मला विशेष आनंद होत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने 'जो जे वांछील, तो ते लाहो' या उक्तीप्रमाणे सुरू झालेल्या आपल्या बँकेने मागील २९ वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा आपल्या माहितीसाठी अद्ययावत सादर करित आहे. त्याचा तपशील -

| अ.क्र. | तपशील           | १ मे १९९७ | मार्च २००० | मार्च २००५ | मार्च २०१० | मार्च २०१५ | मार्च २०२४ | मार्च २०२५ | मार्च २०२६ |
|--------|-----------------|-----------|------------|------------|------------|------------|------------|------------|------------|
| १      | वसूल भागभांडवल  | २०.४३     | ३५.५९      | ७८.६३      | २८८.६८     | ७८१.९२     | १४२१.०२    | १५८०.७८    | १७१४.५७    |
| २      | निधी            | ०.११      | ११.६१      | १७०.९१     | २८५.६७     | ४२३.७८     | १२९७.९७    | १४८८.४९    | १८४४.७१    |
| ३      | एकूण ठेवी       | १०३.०६    | ९८३.६२     | २५३५.१९    | ५५४८.२४    | १६०४३.७३   | ५९५८५.६०   | ६५३०५.९१   | ६३४४४.२२   |
| ४      | एकूण कर्जे      | ०         | ५४१.०६     | २०६२.३४    | ३१५३.५४    | ९६७३.०४    | ४०७२५.३३   | ४०६०८.३५   | ४३२२३.७८   |
| ५      | खेळते भागभांडवल | १२३.९४    | ११०२.८९    | ३१३६.९२    | ६८४८.००    | १७६४४.३८   | ६३२५१.१७   | ६९४९१.९४   | ६८४६०.८०   |
| ६      | निव्वळ नफा      | ०.३३      | २२.३१      | ४६.५६      | २१.८८      | १३२.४९     | २९९.०६     | ३१७.३३     | ३९७.५०     |
| ७      | लाभांश दर       | ---       | १५%        | १५%        | १०%        | १०%        | १२%        | १०%        | १०%        |
| ८      | लेखापरीक्षण     | ---       | अ          | अ          | अ          | अ          | अ          | अ          | शिफारस अ   |

#### ♦ भागभांडवल

संस्थेचे भागभांडवल हे आर्थिक स्थैर्यता दर्शवित असते व त्यामुळे संस्था सबलीकरणास मदत मिळते. बँकेचे भागभांडवल १,७१४.५७ लाखापर्यंत पोहोचले आहे. मार्च २०२७ पर्यंत भांडवल हे २० कोटी पर्यंत वाढविण्याचे ठरले आहे. तसेच प्रत्येक सहकारी बँकेस भांडवल पर्याप्तता (CRAR) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या किमान ९% पर्याप्तता असणे आवश्यक आहे. ३१/०३/२०२६ अखेर आपल्या बँकेची भांडवल पर्याप्तता १८.४०% इतकी आहे.

#### ♦ निधी

दि. ३१/०३/२०२५ अखेर बँकेकडे एकूण निधी रु. १,४८८.४९ लाख इतका होता. ३१ मार्च २०२६ अखेर रु. १,८४४.७१ लाख इतका झालेला आहे.

#### ♦ ठेवी

दि. ३१.०३.२०२५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु. ६५,३०५.९१ लाख इतकी होती. ३१ मार्च २०२६ अखेर रु. ६३,४४४.२२ लाख इतकी झालेली आहे. पुढील काळात आपणा सर्वांचे सहकार्य राहिल अशी अपेक्षा नव्हे तर खात्री आहे.

#### ♦ कर्ज

बँकिंग नियमन कायद्यान्वये तसेच आरबीआयच्या नियमास अनुसरून विविध क्षेत्रातील गरजू सभासदांना योग्य तारण घेऊन सुरक्षितता व अन्य अनुपंगीय बाबींचा समन्वय साधून कर्ज पुरवठा केलेला आहे. दि.३१/०३/२०२५ अखेर बँकेची एकूण कर्जे रु ४०,६०८.३५ लाख इतकी होती.

तरी ती ३१/०३/२०२६ अखेर रु. ४३,२२३.७८ लाख इतकी झालेली आहे. म्हणजेच अहवालाच्या सालात एकूण कर्जात रु. २,६१५.४३ लाख इतकी वाढ झालेली आहे. या कर्ज पुरवठ्यापैकी ७४.४९% अग्रक्रम क्षेत्रास व २४.६२% कर्ज पुरवठा दुर्बल घटकांना दिलेला आहे. नियमित कर्ज भरणा करणाऱ्या कर्जदारास व्याजात सवलत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने त्याचा कर्जदाराने लाभ घ्यावा व कर्ज नियमित भरणा करून बँकेस सहकार्य करावे.

#### ♦ गुंतवणूक

रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सरकारी कर्ज रोख्यांमध्ये आपल्या बँकेने रुपये ६,८८९.८६ लाख इतकी गुंतवणूक केलेली आहे. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार रोखता व तरलता कायम राखलेली आहे. अहवाल सालात एकूण गुंतवणूक रक्कम रुपये २०,७१९.६४ लाख इतकी केलेली आहे.

#### ♦ नफा वाटणी

चालू अहवाल सालात रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार एन.पी.ए. व आयकर तरतुदी वजा जाता मार्च २०२६ अखेर रुपये ३९७.५० लाख एवढा निव्वळ नफा बँकेस झालेला आहे. आपल्या बँकेचे सन २०२५-२६ या वर्षात एकूण उत्पन्न रु. ६,३१२.७३ लाख असून ठेवीवरील व्याज, बाहेरील कर्जावरील व्याज व एकूण स्वर्च रुपये ५,७९२.४३ लाख वजा जाता बँकेचा एकूण ढोबळ नफा रु. ५२०.३० लाख इतका झालेला असून चालू अहवाल सालात बँकेने रक्कम रुपये १२२.८० लाख आयकर भरला असून तो वजा जाता रक्कम रुपये ३९७.५० लाख निव्वळ नफा झालेला आहे. नफ्याची वाटणी खालीलप्रमाणे करण्याची शिफारस मा.संचालक मंडळाने केलेली आहे. त्यास मंजुरी द्यावी. सन २०२५-२६ या वर्षासाठी लाभांश दर १०% जाहीर करण्यात यावा. हे शिफारस आहे.

#### नफा वाटणी

|                       |                |
|-----------------------|----------------|
| राखीव निधी २५%        | २,००,००,०००.०० |
| लाभांश १०% शिफारस     | १,५८,०७,८७७.०० |
| स्टाफ ग्रॅज्युइटी फंड | ०.००           |
| गोल्डन जुबली निधी     | ५,००,०००.००    |
| धर्मादाय निधी         | ९,००,१३५.००    |
| बिल्डींग फंड          | २५,४२,०००.००   |
| एकूण                  | ३,९७,५०,०१२.०० |

टीप : आर.बी.आय.च्या नोटीफिकेशन नुसार लाभांश वाटप करण्यात येईल.

#### ♦ बँक स्वतःच्या जागेत

आपल्या बँकेची समाचार चौक शाखेची जागा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमास अनुसरून मा.संचालक मंडळाच्या मीटिंगमधील मंजुरीनुसार बँकेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ११/०५/२००५ रोजी स्थलांतरीत केली आहे व स्वतःच्या जागेत बँक ग्राहकसेवेत रुजू झाली आहे.

#### ♦ लॉकर्स

बँकेचे ठेवीदार व खातेदार यांना सेफ डिपॉझीट लॉकर्स सुविधा दि.०९ मे १९९७ पासून उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेच्या समाचार चौक, विजापूर रोड, अवंती नगर, सात रस्ता, सोमवार पेठ पुणे, अक्कलकोट, जोडभावी पेठ, वैराग, अंत्रोळीकरनगर शाखांमध्ये लॉकर्सची सोय उपलब्ध केलेली आहे. याचा लाभ सभासद व खातेदारांनी घ्यावा.



### ❖ हिशोबतपासणी

बँकेचे सन २०२५-२६ या सालाकरीता वैधानिक लेखापरीक्षण म्हणून मे. हिरेमठ पाटील उदगीर & असोसिएट्स, सोलापूर यांनी तपासणी केली आहे. सदर तपासणीत के.वाय.सी. नॉर्म्स व ए.एल.एम वर भर देऊन तपासणी करून आरबीआयच्या धोरणानुसार के.वाय.सी. नॉर्म्स घेतल्याचे सांगितले व समाधान व्यक्त केले व एन.पी.ए. ०% राखण्यात यश आल्याचे सांगून मा.संचालक मंडळाचे कौतुक केले आहे.

### ❖ सभासद कल्याण निधी

बँकेच्या सभासद कल्याण निधीची पूर्वीची शिल्लक रुपये १९,७२,२३७.९० असून नव्याने रक्कम रुपये ८९,८५१.०० तरतूद करण्यात आली असून एकूण रक्कम रुपये २०,६२,०८८.९० आहे. या रकमेचा विनियोग करण्यासाठी नियमावली तयार करण्याचा अधिकार मा.संचालक मंडळास सुपूर्द करण्यात यावा, अशी शिफारस आहे.

### ❖ संचालक मंडळ

सन २०२५-२६ या वर्षात संचालक मंडळाच्या १३ सभा झाल्या असून सर्व सभेमधील सर्व निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेले आहेत. बँकेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी, मा. सल्लागार मंडळ सदस्यांनी व मा. हितचिंतकांनी वेळोवेळी सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अहवाल वर्षामध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री. संतोष सुरवसे आणि कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड यांनी अमूल्य सहकार्य केले आहे. त्याबद्दल बँकेच्यावतीने मी त्यांचा आभारी आहे.

### ❖ सेवकवर्ग व प्रशिक्षण

बँकिंग क्षेत्रातील वेळोवेळी होणारे बदल व बदलत्या आव्हानांना समर्थपणे आणि तत्परतेने तोंड देण्यासाठी बँकेचा सेवकवर्ग प्रशिक्षित व सक्षम असणे आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेचा दर्जा, विकास व यश कर्मचाऱ्यांच्या सेवेवर व कार्यावर अवलंबून असते. त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे असून बँक उन्नतीसाठी सर्व कर्मचारी वर्गांनी 'एकीचे बळ...मिळते फळ' या म्हणीप्रमाणे बँकेबद्दल आस्था बाळगून तळमळीने काम केलेले आहे.

सन २०२५-२६ या सालामध्ये आर.बी.आय.व सोलापूर जिल्हा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशनच्यावतीने झालेल्या प्रशिक्षणामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच संचालकांनी प्रशिक्षण घेतले आहे याचा तपशील पुढीलप्रमाणे -

- १) दि. १६/०५/२०२५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया आयोजित प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग व दुर्बल घटक या विषयावर ऑन लाईन प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर प्रशिक्षास बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापक श्री. नीलकंठ चंद्रकांत करंडे, सिनिअर अधिकारी श्री. मल्लिकार्जुन अशोक मड्डे यांनी सहभाग नोंदवला.
- २) दि. १०/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हा अर्बन को. ऑप बँक्स असोसिएशनच्यावतीने **CRAR and related provisions and analysis training program व Preparation for Statutory Audit, KYC & Anti Money Laundry** या विषयावर झालेल्या प्रशिक्षणामध्ये शाखा अधिकारी श्री. बसलिंगप्पा वि. धमगुडे व सिनिअर अधिकारी श्री. मल्लिकार्जुन अशोक मड्डे यांनी सहभाग नोंदवला.
- ३) दि. १७/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हा अर्बन को. ऑप बँक्स असोसिएशनच्या वतीने व मा. रिझर्व बँक ऑफ इंडिया वतीने **Risk Based internal Audit – Corporate Governance आणि Interpretation of Financial Statement** या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर प्रशिक्षणास बँकेच्या कार्याध्यक्षा सौ. अस्मिता सुरेश गायकवाड, व्यवस्थापक श्री.नीलकंठ चंद्रकांत करंडे, श्री. मल्लिकार्जुन अशोक मड्डे, सौ. रुपाली सुरेश काळुंगे व श्री. सुनील भगवान पाटील यांनी सहभाग नोंदवला.
- ४) दि. २०/०९/२०२५ रोजी मा. रिझर्व बँक ऑफ इंडिया आयोजित **One Day Capacity Building training Program for UBC** मध्ये सीए. श्री. प्रभाकर गांजले, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापक श्री नीलकंठ चंद्रकांत करंडे, सिनिअर अधिकारी श्री.मल्लिकार्जुन अशोक मड्डे यांनी सहभाग नोंदवला.
- ५) दि. २८/१०/२०२५ रोजी मा. रिझर्व बँक ऑफ इंडिया आयोजित **Conference for CEOs and Statutory Auditors of UCB,** नागपूर येथे श्री. मल्लिकार्जुन अशोक मड्डे यांनी सहभाग नोंदवला.
- ६) दि. २७/१०/२०२५ रोजी मा. रिझर्व बँक ऑफ इंडिया आयोजित **Conference for CEOs and Statutory Auditors of UCB** नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी यांनी सहभाग नोंदवला.

७) दि. २९/०१/२०२६ रोजी सोलापूर जिल्हा अर्बन को. ऑप बँक्स असोसिएशनच्या आयोजित **Cyber Security, Role of AI In Cybercrime and Security, IT Act DPDP Act 2023** प्रशिक्षण आयटी विभागचे श्री.मोresh्वर बाबासाहेब अवताडे यांनी सहभाग नोंदविला.

८) दि. २४/६/२०२६ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागपूर यांच्यावतीने 'मिशन सक्षम सहकारी संस्था निर्माण प्रशिक्षण' सोलापूर येथील लोकमंगल हॉल, शेळगी येथे आयोजित केले होते. सदर प्रशिक्षणास व्हा.चेअरमन श्री. संतोष सुरवसे, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड, संचालिका शुभांगी भोसले, संचालक श्री. गणपत कदम, श्री. सुहास भोसले यांनी सहभाग नोंदविला.

९) दि. २०/०९ / २०२५ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयोजित **Capacity Building Programme** प्रशिक्षणास मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापक श्री. निलकंठ चंद्रकांत करंडे, सीए. श्री. प्रभाकर गांजले, सिनिअर अधिकारी श्री. मल्लिकार्जुन अशोक मड्डे यांनी सहभाग नोंदविला.

### ❖ इतर सेवा सुविधा

आपल्या बँकेने RTGS व NEFT ची सुविधा ग्राहकांना HDFC, IDBI, AXIS बँकेच्या माध्यमातून सुरु केली आहे व ग्राहकांना SMS सुविधा दिली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये दोन्ही सेवेचा लाभ ग्राहकांना घेतलेला असून भविष्यामध्ये मोबाईल बँकिंग सुविधा देखील ग्राहकांना पुरविण्याचा मानस आहे. बँकेने ग्राहकांसाठी सर्व शासकीय Online Tax व इतर सर्व प्रकारचे कर भरण्याची सोय केली आहे.

### ❖ कोअर बँकिंग सोल्युशन प्रणाली

सन २०१५-१६ या सालामध्ये आपल्या बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी CBS प्रणाली विजापूर रोड येथील प्रशस्त जागेत सुरु केलेली आहे व बँकेचे स्वतःचे डेटा सेंटर उभारले आहे.

### ❖ खर्चाची कपात व नियंत्रण

बँकेच्या स्थापनेपासून संस्थापक चेअरमन कै. सदाशिव रामचंद्र मोरे (दाजी) यांनी घालून दिलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे आजपर्यंत बँकेला वैयक्तिक गाडी घेतलेली नाही. बँकेने काटकसरीचे धोरण अवलंबवावे असे सांगितल्यामुळेच आज अखेर बँकेने रु. १०६६.६७ कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार पाडून प्रति कर्मचारी व्यवसाय १५.२३ कोटी केलेला आहे.

### ❖ कै. स. रा. मोरे ग्रंथालय

विजापूर रोड भागातील वाचकांसाठी सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी वाचायला मिळावे या हेतूने कै. स. रा. मोरे ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयात कथा, कादंबरी, कवितासंग्रह, मासिक, साप्ताहिक, ललितलेखसंग्रह, बालसाहित्य अशा प्रकारच्या एकूण ५००० पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय आहे.

### ❖ सभासदांना विनंती

सर्व सभासद व ग्राहकांनी कमीत कमी ५ हजार रुपये भाग भांडवल घेऊन बँकेचे सभासद व्हावे. मार्च २०२७ अखेर २० कोटी रुपये भाग भांडवल साध्य करायचे आहे. त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.

### ❖ आधार जोडणी व वाटस नोंद

सर्व ग्राहकांनी आपल्या खात्याशी आपले आधार कार्ड व ईकेवायसी लिंक करून घ्यावे. तसेच आपल्या खात्यास जर वारस नोंद केली नसेल तर अशा सर्व खात्यांना वारस नोंद करून घ्यावी व आपले मोबाईल नंबर देखील आपल्या खात्याशी लिंक करून घ्यावेत.

### ❖ आभार

दि. ०९ मे १९९७ रोजी कै. सदाशिव रामचंद्र मोरे (दाजी) यांनी लावलेल्या रोपाचे आज वटवृक्ष झालेला दिसून येतो. गेल्या २९ वर्षांमध्ये बँकेने केलेली प्रगती ही आपण सर्व सभासद व हितचिंतकांच्या सहकार्यानेच केलेली आहे. आज मनोरमा बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, पुणे, सांगली व धाराशिव जिल्हा आहे, ते आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच महाराष्ट्र राज्य करण्याचा मानस आहे. बँकेच्या स्थापनेपासून ऑडीट वर्ग 'अ' आहे व तो यावर्षी देखील आपण राखलेला आहे. यावर्षी विशेष उल्लेख करावासा वाटतो की, बँकेचा नेट NPA सलग आठ वर्ष ०% इतका राहिलेला आहे. बँकेने सभासदांना आजपर्यंत २६०% लाभांश वाटप केलेला आहे. हे सर्व माननीय सभासद व ग्राहकांच्या पाठबळामुळे शक्य झाले आहे.

बँकेच्या ज्या कर्जदाराने आपले कर्ज विहित वेळेत परतफेड केली आहे त्यांचे बँकेच्यावतीने आभार. तसेच जे कर्जदार थकीत आहेत त्यांच्यावर १०१ ची कारवाई करण्यात येईल व भविष्यात अशा कर्जदारास बँकेकडून कोणत्याही प्रकारचा कर्जपुरवठा केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

अहवाल वर्षात मा. दिपक तावरे सोा (भाप्रसे), सहकार आयुक्त पुणे, मा. मुकुंद पवार (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर), मा.संजीव खडके (चेअरमन बीओएम कॉसमॉस बँक पुणे), मा. श्रीधर गायकवाड (चेअरमन, पुणे पिपल्स मल्टिस्टेट को-ऑप बँक, पुणे), मा.अशोक काकडे (व्यवस्थापक संचालक, कृषी औद्योगिक विकास महामंडळ), मा.संभाजीराव काकडे (माजी कामगार आयुक्त पुणे), मा. विष्णु डोके (जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ धाराशिव), मा. उमेश पवार (उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर) या मान्यवर व्यक्तींनी बँकेस भेटी दिल्या. त्या सर्वांचे आभार तसेच मा.सहकार आयुक्त, विभागीय सह. निबंधक पुणे व त्यांच्या कार्यालयामधील सर्व अधिकारी वर्ग, विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, मा.जिल्हा उपनिबंधक सोलापूर, सोलापूर जिल्हा बँक्स असोसिएशन व बँकेस सहकार्य व मदत केलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे बँकेच्या व तसेच विविध संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाचे तसेच बँकेच्या सर्व सभासदांचे मा. संचालक मंडळाच्या वतीने आभार.

**श्री. श्रीकांत सदाशिव मोरे**

चेअरमन